



Update: Monday, July 08, 2013 11:05:53 AM IST

स्वी प्रतिष्ठा अभियान **NEW**

पाणी पाणी रे... **NEW**

वाचकांचा प

मुख्य पान | संपादकीय | संसर्ग | फॅमिली डॉक्टर | कीडा | मनोरंजन | मुक्कीठ | पैलतीर | अर्थविश्व

Youth Beats | पुणे | मुंबई | पश्चिम महाराष्ट्र | उत्तर महाराष्ट्र | मराठवाडा | विदर्भ | कोकण | महाराष्ट्र |

मुख्यपान » पुणे » बातम्या

## पवन ऊर्जा प्रकल्पांसाठी कठोर हरित नियम हवेत

- सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जुलै 2013 - 01:00 AM IST

Tags: [pavan solar project, pune](#)

पुणे - पवन ऊर्जा प्रकल्पामुळे होणारा पर्यावरणाचा रुहास टाळण्यासाठी कठोर हरित नियम असावेत, तसेच प्रकल्पांसाठी "एन्टहायर्नमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट" बंधनकारक करण्याची शिफारस "सेंटर फॉर सायन्स अँड एन्टहायर्नमेंटने (सीएसई) केल्याची माहिती बुधवारी देण्यात आली.

"सीएसई" देशपातळीवर सर्वेक्षण करून पवन ऊर्जा प्रकल्पामुळे होणार्या परिणामाचा अहवाल तयार केला आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये पवन ऊर्जा प्रकल्पांची स्थानिकी, कायदे आणि या प्रकल्पामुळे पर्यावरणावर झालेले परिणाम याची सविस्तर माहिती त्यामध्ये संकलित केली आहे. या अहवालावर चर्चा करण्यासाठी "यीन नॉर्म फॉर विंड एनर्जी" ही कार्यशाळा आयोजित केली होती. या घेण्याची संस्थेचे ऊपरसंचालक चंद्रा भूषण, सुझलॉन कंपनीचे चितन शहा, पर्यावरण अभ्यासक नाना खामकर, मंडाचे मनोज पिसे उपस्थित होते.

चंद्रभूषण म्हणाले, ""गेल्या सात वर्षांत तीन हजार 932 हेक्टर वनजमिनी पवन ऊर्जा प्रकल्पांसाठी वापरल्या आहेत. त्याचा पर्यावरणावर कोणता परिणाम होईल, याचा अभ्यास झालेला नाही. ऊर्जा निर्मितीची मागणी पाहता पवन ऊर्जा आवश्यक्य ठरणार आहे; पण त्या घेण्याचे हे प्रकल्प कोठे उभारावेत, त्याचे पर्यावरणावर होणार्या दुष्परिणाम याबाबत ठोस पावले उचलली पाहिजेत."

ते म्हणाले, ""या प्रकल्पामुळे हजारो हेक्टर वन क्षेत्रातील परिसंस्था ढासलली आहे. एवढंच नव्हे तर वन्यजीवन, वृक्षसंपदा आणि जलस्रोतांवर परिणाम झाल्याचे सर्वक्षणादरम्यान स्पष्ट झाले. पर्यावरणाचा रुहास टाळण्यासाठी भविष्यात पवन ऊर्जा प्रकल्पांसाठी कडक हरित नियम असावेत, तसेच प्रकल्पांना एन्टहायर्नमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट बंधनकारक करावे, अशी शिफारस "सीएसईने केली आहे. यासंदर्भातील अधिसूचनांचा मसुदा तयार करण्याचे काम सुरु आहे."

वनसंपदा आणि वन्यजीवन असतानाही स्थानिक वनाधिकारी अहवाल देऊन पवन ऊर्जा प्रकल्पांना आमत्रण देतात. हे प्रकार थांबविण्यासाठी सरकारने त्यावर निर्बंध आणले पाहिजे, असे मत खामकर यांनी द्यक्त केले.

**-सीएसईचे निष्कर्ष**

- केंद्रीय पर्यावरण य वन मंत्रालयाकडे 1980 पासून असलेल्या माहितीनुसार पवन ऊर्जा प्रकल्पासाठी सुमारे 3932 हेक्टर क्षेत्र वापरले जात आहे. मात्र, पर्यावरणावर त्याचा काय परिणाम होतो आहे याचा अभ्यास न करताच ते क्षेत्र वापरात आणले जात आहे.
- प्रकल्पाचे पर्यावरणीय नियम भारतात कमी कमी असून ते कडक असण्याचीही गरज आहे.
- गेल्या 10 वर्षांत देशांत पवन ऊर्जा नोंदी वाढ. मार्च 2013 अखेर देशातील अशा प्रकल्पांतून 19,051 मेगावॉट वीजनिर्मिती झाली. बाराट्या पंचवार्षिक योजनेत (2012-17) या काळात 15 हजार मेगावॉट पवनऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट.
- येणाऱ्या वाढणार्या या प्रकल्पांचे संभाव्य परिणाम अभ्यासण्याची गरज

**शिफारशी**

- संभाव्य सर्व पवन ऊर्जा प्रकल्पांच्या ठिकाणी अपारपरिक ऊर्जा मंत्रालयाने पर्यावरणीय परिणामाचा अभ्यास करावा.
- मोरुया पवन ऊर्जा प्रकल्पांसाठी पर्यावरणीय ट्यवस्थापन योजना (ईएमपी) बंधनकारक करावी.
- नागरिकांवर होणार्या संभाव्य आरोग्याविषयक परिणामांचे निकष निश्चित करावेत.
- प्रकल्पांतून तयार होणार्या विजेवर स्थानिक लोकांचा पहिला अधिकार असल्याने त्यांच्यात जागृती करावी.
- जमिनीच्या वापराबाबत निकष निश्चित करावेत.